

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली, आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करून अल्पदरात उपलब्ध करून देण्याकरीता गठीत केलेली समिती रद्द करणेबाबत

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: मसामु-१०११/प्र.क्र.५६/२०११/भाषा-३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
तारीख: ५ फेब्रुवारी, २०१६

- वाचा : १) शासन निर्णय समक्रमांक दि. १ नोव्हेंबर, २०१३
२) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. ति.क्षे.वि. २०१०/प्र.क्र.१२३/का.१४४४
दि.३ मार्च, २०११

प्रस्तावना -

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली, आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करून अल्पदरात उपलब्ध करून देण्याकरीता तज्ज्ञ अभ्यासकांची संपादन समिती स्थापन करण्यास या विभागाच्या दि.१ नोव्हेंबर, २०१३ च्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. तथापि, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी, अमरावती या संस्थेकडून कळविण्यात आल्याप्रमाणे, नियोजन विभागाच्या संदर्भाधीन दि.३ मार्च, २०११ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्मशताब्दी विकास आराखडयांतर्गत वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे पुनःप्रकाशन, चित्राचे आधुनिकीकरण या कामासाठी रु.५.०० कोटी इतका निधी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी, अमरावती या संस्थेस मंजूर करण्यात आला असून, सदर संस्थेकडून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संपूर्ण साहित्याचे पुनः प्रकाशन करण्यात येणार असल्यामुळे, कामाची द्विरुक्ती टाळण्याच्या अनुषंगाने श्री तुकडोजी महाराजांचे साहित्य प्रकाशनाकरीता गठित करण्यात आलेली तज्ज्ञ अभ्यासकांची समिती रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

या शासन निर्णयान्वये, यापूर्वी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली, आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करून अल्पदरात उपलब्ध करून देण्याकरीता दि. १ नोव्हेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली तज्ज्ञ संपादन समिती रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२०५१४५३५६२७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा अ.जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
७. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. भाषा - ३ (संग्रहार्थ).